



उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

जावक क्रमांक/उ.म.पा./नरवि/बां.प./ ७७/२१/५८२
उल्हासनगर महानगरपालिका
उल्हासनगर-४२१ ००३.
दिनांक:- १७/०१/२०२२

बांधकाम परवानगी प्रमाणपत्र

प्रती,
श्री. लाल नोतनदास तनवानी,
सिटीएस नं. ७९७६ ते ७९८०, ७९८१ ब,
७९८२ ब, ८१२५ ब, ८१२५ क,
बॅरक नं. ४२२, रूम नं. २५ ते ३२,
शिट नं. ७४, उल्हासनगर - ०१.

अधिमूल्य (Premium) मध्ये ५०% सुट



विषय : महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ अनुसार
बांधकाम परवानगी देणेबाबत.

सिटीएस नं. ७९७६ ते ७९८०, ७९८१ ब, ७९८२ ब, ८१२५ ब, ८१२५ क,
बॅरक नं. ४२२, रूम नं. २५ ते ३२, शिट नं. ७४, उल्हासनगर - ०१. येथील
बांधकाम करण्याच्या मंजूरीबाबत.

संदर्भ : १) आपला दि. ०६/१२/२०२१ च्या बांधकाम परवानगी ना.सु.कें.क्र.
४१२११२०६००००६ श्री. सागर शिंदे वास्तु विशारद यांचे मार्फत
सादर केलेला अर्ज.
२) शासन निर्णय क्र. टिपीएस-१८२०/अनौ.२७/प्र.क्र.८०/२०/नवि-१३.
दिनांक १४.०१.२०२१.

महोदय,

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ अन्वये सिटीएस नं. ७९७६
ते ७९८०, ७९८१ ब, ७९८२ ब, ८१२५ ब, ८१२५ क, बॅरक नं. ४२२, रूम नं. २५ ते ३२, शिट नं. ७४, उल्हासनगर -
०१, या जागेवरील बांधकाम परवानगी करिता ४९९.८३ चौ.मी. भुखंडाचा विकास करावयास मुंबई प्रांतिक
महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३ अन्वये बांधकाम करण्यासाठी आपण दि.
०६/१२/२०२१ रोजी बांधकाम परवानगी अर्ज केलेला आहे. आपला अर्ज नागरी सुविधा टोकन क्र.
४१२११२०६००००६ अर्जास अनुसरून पुढील शर्तीस अधिन राहून तुमच्या मालकीच्या जागेत
हिरव्या रंगाने दुरुस्ती दाखविल्याप्रमाणे तळमजला + ७ मजले रहिवासी वापराच्या इमारतीस बांधकाम
परवाना/प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

अटी


- बांधकाम परवानगी दिल्याचे तारखेपासून एक वर्षा पर्यंत वैध असेल. त्यानंतर पुढील वर्षासाठी परवानगीचे नुतनीकरण सदर मुदत संपणे आधी करणे आवश्यक राहिल. अशा प्रकारचे नुतनीकरण फक्त तीन वेळा करता येईल. विहीत मुदतीत बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे. नुतनीकरण करतांना किंवा पुन्हा सुधारित परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात असलेल्या नियमांच्या व नियोजित विकास आराखड्या अनुषंगिक छाननी करण्यात येईल व त्यानुसार आपणास बांधकाम परवानगी देण्यात येईल.
- नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.
- मा. जिल्हाधिकारी ठाणे, यांच्याकडून बांधकाम चालू करावयाचे अगोदर बिनशेती परवानगी घेण्याची जबाबदारी तुमच्यावर राहिल व बिनशेतीच्या परवानगीची एक सत्य प्रत काम सुरु करण्याचे पंधरा (१५) दिवस अगोदर महापालिकेकडे पाठविणे आवश्यक राहिल.
- बांधकाम सुरु करण्यापूर्वी सात (७) दिवस आधी महापालिका कार्यालयात कळविण्यात यावे.
- ही परवानगी आपल्या मालकीच्या कब्जातील जमिनी व्यतिरिक्त जमिनीवर बांधकाम अगर विकास करण्यास हक्क देत नाही, आपण शेजारच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यास ही परवानगी रद्द करण्यात येईल.
- प्रस्तुत जागेवर नियोजित केलेले पुनसुधारित बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशा प्रमाणे आणि प्रस्तुत परवानगी घालून दिलेल्या अटीप्रमाणे करणे बंधनकारक राहिल.
- जोत्या पर्यंत बांधकाम झाल्यावर वास्तुविशारदाने दाखल्यासह मंजूर नकाशा प्रमाणे बांधकाम केल्याबाबतचे प्रमाणपत्र, महापालिकेस सादर करण्यात यावे. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर तपासणी करुन

- महापालिकेच्या दाखला प्राप्त करून घेऊन नंतरच जोत्यावरील बांधकाम करावे. या अटीचा भंग करून परवानगी रद्द करण्यात येईल.
८. प्लॉटचे हद्दीतील इमारती भोवतील मोकळ्या सोडवयाचे जागेत बदल करू नये व त्यामध्ये कोणत्या प्रकारचे बांधकाम करू नये.
 ९. बांधकामात कोणताही फेरफार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करू नये. तसे केल्याचे आढळून आल्यास सदरची बांधकाम परवानगी रद्द झाली असे समजण्यात येईल.
 १०. इमारतीच्या बांधकामाची सुरक्षितेची (स्ट्रक्चरल सेफ्टी) जबाबदारी सर्वस्वी आपल्या वास्तुविशारद व स्थापत्य विशारद यांचेवर राहिल.
 ११. बांधकाम पूर्णतेचा दाखला वापर परवानगी घेतल्याशिवाय इमारतीच्या वापर करू नये. त्यासाठी जागेवर ज्याप्रमाणे बांधकाम पूर्ण झाले आहे त्याचा नकाशा वास्तुविशारद व स्थापत्य विशारद यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह (३ प्रतीत) इतर आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्यात यावा. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेण्यापूर्वी सदर इमारतीचा वास्तु भोगवटा सुरू केल्यास त्यावर दंडनीय कार्यवाही करण्यात येईल.
 १२. बांधकाम सुरू करण्यापूर्वी नगर भूमापन अधिकारी/भूमी अभिलेख विभागाकडून जागेची आखणी करून घेण्यात यावी.
 १३. नकाशात दाखविलेल्या गाळ्यांच्या संख्येमध्ये व नियोजनामध्ये पूर्वपरवानगी शिवाय बदल करू नये, असा बदल केल्यास सदर परवानगी रद्द होईल.
 १४. नवीन इमारतीत मंजूर नकाशा प्रमाणे सेंट्रीक टँक बांधणे आवश्यक आहे व संडास भविष्यकाळात जवळच्या मलनिःसारण नलिकेस स्वखर्चाने नगर अभियंता यांचे परवानगीने जोडणे आवश्यक राहिल सेंट्रीक टँक विहीरी पासून कमीत कमी ५० फूट अंतरावर असणे आवश्यक आहे.
 १५. सांडपाण्याचे व पागोळ्याचे पाणी महानगरपालिकेच्या गटारांत स्वखर्चाने नगर अभियंता यांच्या पसंती प्रमाणे सोडावे लागेल. सांडपाण्याच्या बाबतीत आरोग्य प्रमाणपत्र / ड्रेनेज सर्टिफिकेट असल्याशिवाय वापर परवाना देण्यात येणार नाही.
 १६. बांधकाम मटेरियल रस्त्यावर टाकता येणार नाही. त्यासाठी महापालिकेस बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहिल व त्याकरिता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्या रक्कमेसहीत) भरावी लागेल.
 १७. बांधकामाच्या वेळी निरुपयोगी माल (मटेरियल) महानगरपालिका सांगेल त्याठिकाणी स्वखर्चाने वाहून टाकले पाहिजे, त्याद्वारे आजूबाजूच्या रहिवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
 १८. बांधकामाच्या सभोवताली सोडलेल्या खुल्या जागेत कमीत कमी १. अशोक २. गुलमोहर ३. चिंच ४. निलगिरी ५. करज पैकी एकूण दहा झाडे लावून त्यांची जोपासना केली पाहिजे तसेच सध्या अस्तित्वात असलेली मोठी झाडे भूखंडावर शास्त्रीयरित्या पुनर्रापित करावे लागतील व इतर झाडे परवानगीशिवाय तोडल्यास दंड आकारण्यात येईल.
 १९. नकाशात दाखविल्याप्रमाणे बांधकामाचा फक्त राहणेसाठी, वाणिज्य, शैक्षणिक, औद्योगिक उपयोग करावा.
 २०. नागरी जमीन कमाल मर्यादा अधिनियम १९७६ मधील तरतूदी प्रमाणे जागा बाधित होत असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलेवर राहिल.
 २१. जागेतून किंवा जागेजवळून अतिदाबाची विदयुतवाहिनी जात असल्यास बांधकाम करण्यापूर्वी संबंधित विभागाकडून ना हरकत दाखला घेतला पाहिजे.
 २२. जागा महामार्ग किंवा रेल्वे सन्मुख लागून किंवा जवळ असल्यास संबंधित विभागाकडून करण्यापूर्वी ना हरकत दाखला घेणे आवश्यक राहिल.
 २३. बांधकामाकडे किंवा इमारतीकडे जाण्या-येण्याचा मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपल्याकडे राहिल. बांधकाम परवानगी नियोजित रस्त्याप्रमाणे दिली असल्यास त्या रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्रधान्यतेने केले जाईल व तसा रस्ता होई पर्यंत इमारतीकडे जाण्या-येण्याचा मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.
 २४. जागेत जून भाडेकरू असल्यास त्यांचे पुनर्वसनाबाबत सर्व प्रकारची जबाबदारी व त्यांना इतरत्र हलवायचे ठरल्यास, त्याबाबत योग्य ती व्यवस्था करायची जबाबदारी मालकाची राहिल व मालक-भाडेकरू यांमध्ये काही वाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे निराकरण मालकाने करणे आवश्यक राहिल व त्याबाबतीत महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.
 २५. सदर जागेतून पाण्याच्या नैसर्गिक निचरा होत असल्यास तो इकडील परवानगी शिवाय वळवू अथवा बंद करू नये.
 २६. सदर प्रकरणी चुकीची संपूर्ण माहिती दिली असल्यास सदर बांधकाम परवानगी रद्द करणेत येईल.
 २७. सदर जागेत विहीर असल्यास ती इकडील परवानगीशिवाय बुजवू नये.
 २८. बांधकाम पूर्ण झाल्यावर पिण्याच्या पाण्याच्या पाण्यासाठी महानगरपालिका जागी येणार नाही जबाबदार राहणार नाही किंवा पिण्याच्या पाण्यासाठी महानगरपालिका जागी येणार नाही.

२९. सदर जगोत बांधकाम करण्याबाबतचा यापूर्वी मंजूर झालेला पूर्वीचा परवाना असेल तर तो याद्वारे रद्द झाला असे समजण्यात येईल व ही परवानगी जुन्या परवानगीस अधिक्रमित करते.
३०. गटारचे व पावसाच्या पाण्याचा निचरा होणे करीता महापालिकेच्या गटारास जोडणेसाठी पक्क्या स्वरूपाची गटारे बांधणे आवश्यक आहे.
३१. बांधकामासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नळाचे कनेक्शन मिळणार नाही, त्यासाठी आवश्यक परवानग्या घेऊन बोरवेलेचे काम करावे लागेल.
३२. भूखंडासमोरील रस्ता पक्क्या स्वरूपात तयार केल्याखेरीज वापर परवाना मिळणार नाही.
३३. स्टीलचा वापर हा वाहनतळ म्हणूनच करावा तसेच तो बंदिस्त करता येणार नाही व त्याची उंची बीम बॉटम पासून २.४० मी. एवढीच असावी.
३४. इमारतीच्या हद्दीत कचरा-कुंडी बांधून त्याबाबतची आवश्यक ती देखरेख व स्वच्छता राखण्यात यावी. सदर कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करावे लागेल.
३५. आय. एस. आय. कोड नं. १८९३ आणि ४३२६ नुसार भुकंप प्रवण विरोध स्तरावरील शक्तीनुसार नियोजित इमारतीची संरचना करणे व त्यानुसार बांधकाम मजबुती बाबतचे सर्टिफिकेट/प्रमाणपत्र व वापर परवाना वेळी दाखल करणेची जबाबदारी मालक / विकासक व वास्तुविशारद यांचे वर राहिल. त्याशिवाय पूर्णता प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
३६. इमारतीचे बांधकाम करताना वर्षा संचयनाची (रेन वॉटर हार्वेस्टिंग) व्यवस्था करणे आपल्यावर बंधनकारक राहिल.
३७. इमारतीची उंची १५ मी. पेक्षा जास्त असल्यास, इमारतीत अग्निशमन विभागाने पारित केलेल्या नाहरकत पत्रात नमूद केल्याप्रमाणे उपाययोजना करणे आपल्यावर बंधनकारक राहिल.
३८. प्रकरणांसोबत सादर केलेली कागदपत्रे अथवा माहिती खोटी, दिशाभूल करणारी, अवैध, असत्य व बेकायदेशीर किंवा खोटी तयार केलेले आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार/वास्तुविशारद/परवानाधारक अभियंता /जमीन मालकांची राहिल. ही परवानगी अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे सत्य व वैध आहेत, या समजुतीने देण्यात येत आहे. सदर कागदपत्रे अवैध किंवा असत्य आढळल्यास सदर परवानगी कोणतीही सुनावणी न घेता रद्द करण्यात येईल.
३९. प्रस्तावांसोबत प्राप्त कागदपत्रांचे आधारे या कार्यालयातर्फे मंजूरी प्रदान करण्यात येत आहे. उक्त कागदपत्रांचे विधी ग्राहयतेबाबत संबंधित जागा मालक/विकास अधिकारी पत्रधारक/वास्तुविशारद/सल्लागार अभियंता इत्यादी जबाबदार राहिल.
४०. इमारतीमध्ये सौर उर्जेची व्यवस्था करणे आपल्यावर बंधनकारक राहिल.
४१. जोत्याचे प्रमाणपत्र घेण्यापूर्वी अग्निशमन विभागाचे ना हरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल तदनंतर पुढील बांधकाम सुरु करावे.
४२. प्रस्तुत प्रकल्पास शासनाचा नगरविकास विभागाचा दि.१४/२१ रोजी च्या शासन निर्णय क्र. नगरविकास विभाग क्र. TPS-१८/२०-अ .नव. २७/प्र.क्र. ८०/२०/नवी १३च्या शासन निर्णया नुसार अतिरिक्त चटई क्षेत्र, निर्देशांका पोटी आकारण्यात आलेल्या अधिमुल्याच्या बाबतीत व त्या व्यतिरिक्त अन्य बाबींसाठी आकारण्यात येण्यास अधिमुल्या मध्ये ५०% सवलत देण्यात आलेली आहे. ही सवलत सदर प्रकल्पातील घरे/सदनिका इत्यादी गाळे घेणाऱ्या ग्राहकांना देण्यात येईल व त्या करीता अशा खरेदीदारांना देय मुद्रांक शुल्कची रक्कम विकासक भरतील अशा आशयाची हमी पत्र विकासकांनी एका महिन्याच्या आत सादर करणे बंधन कारक आहे, तसेच भोगवटा प्रमाण पत्र घेताना विकासकाने सदर मुद्रांक शुल्क भरले आहे, असे लाभार्थीचे प्रमाण पत्र विकासकास बंधनकारक आहे. ज्या ग्राहकांना या सवलतीचा लाभ दिला असेल तेंचो संपूर्ण यादी त्यांच्या संकेत स्थळावर (Website)प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. व ही यादी मुद्रांक नोंदणी कार्यालयास कळवणे बंधनकारक आहे.
४३. आपल्या प्रकल्पात विकास शुल्क भरण्या करीता एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली २०२० मधील तरतुदी नुसार हफत्याची सवलत घेतली असेल तर त्यावर निश्चित केलेले हफतेदेय तारखेस विहित व्याजा सह भरणे बंधनकारक असेल.

बांधकाम परवानगी मंजूर करणा-याची सही व हुददा:-


कनिष्ठ अभियंता
नगररचना विभाग


नगररचनाकार

उल्हासनगर महानगरपालिका

प्रत:-

१. उप आयुक्त (अ.बां.नि.वि.), उल्हासनगर महानगरपालिका.
२. उप आयुक्त/सहा. आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका.
३. उप आयुक्त, कर निर्धारण व संकलक, उल्हासनगर महानगरपालिका.

